

गांवकरी

१८८९.५.२१ पान नं. ६

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर —कविभूषण प्रल्हादराय

जन्मशताब्दी कणजे महापुरुषांचे
पुण्यस्मरण, त्यांच्या कर्तृत्वाला
वाहिलेली आदरांजली. इ.स. १९९९
हे साल पोकाळांच्या दृष्टीने
वैशिष्ट्यपूर्ण कणावे लागेल. करण
शंभर वर्षांपूर्वी ऑक्सर्थ आणि
शाळीग्राम यांनी इतिहास प्रसिद्ध
पुण्यांचे व त्रियांचे पोकाडे हे पुस्तक
सिद्ध करून एक इतिहास निर्माण
कला आहे. त्याच दरशाण कविभूषण
महाराष्ट्र शास्त्री प्रलळादराय यांचा ६ मे
रोजी जन्म कावा आ एक योगायोग
कणावा लागेल. अशा एका गुणी
शास्त्रिरांची व पोकाळांची ग्रंथिक
जन्मशताब्दी सर्वत्र साजरी घेत आहे.
ही घटना औतियपूर्ण कणावी लागेल.
याची प्रासंगिकता लक्षात घेऊन
नाशिकच्या लोकहितावादी मंडळातर्फ
आज शुक्रवार दि. १७ मे १९९९
रोजी संख्येचा 'ज्योतीकलश' या
उभागुहत तै. प्रलळादराय यामध्येडकर
यांचे सुपुत्र डॉ. प्रभाकर प्रलळाद
जामद्येडकर यांचे सायंकाळी ६

वाजता 'भराठी झाहिरी आणि पोकळे' या विषयावर सप्रयोग व्याख्यान घेणार आहे.

डॉ. प्रभाकर यांनी विज्ञानक्षेत्रात नवीन शोध लावून त्यावर पोवाड्यांची निर्मिती केली. गेल्या १०-१५ वर्षांपासून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रावाहर विज्ञान शाहीर क्षणून प्रसिद्ध असलेले डॉ. प्रभाकर फायझर कंपनीत सर्टिस बैनेजर क्षणून नोकरीस आहेत, खालौरच्या कृष्णा शंकर पंडित व जळगावच्या गोविंदारब रुलकर्णी यांचेकडे भास्त्रीय संगीतावे शिक्षण घेतलेल्या डॉ. प्रभाकरांनी गेल्याच आठवड्यात अमेरिकेत फायझर कंपनीवर तयार केलेले इंग्रजीतून पोवाड्याचे गायन केले.

१९९९ मध्ये ज्या एका गुणी
शाफिराची जन्मशताब्दी साजरी होत
आहे, अशा कै. प्रलादरांयचे बालपण
व शिक्षण नाशिकमध्येच प्राप्ते.
ग्रंथांतीकरकांचा बालेकित्सा
भ्रमज्ञानाचा येथील सामग्रकरणाचा

A high-contrast, black and white photograph. On the left, a man with dark hair is seen from the chest up, wearing a light-colored turban and a dark jacket over a light shirt. He has a serious expression. On the right, a woman's hands are visible, holding a large portrait of the same man. The portrait is framed by a thick white border and shows the man smiling. In the background, there is a dark, indistinct shape.

मित्रेव्यव्यात ते दाखल आले
 स्वातंत्र्यासाठी भारादून गेलेल्या
 कांतीकारकांनी मेळ्याचा प्रधावी
 उपयोग करून बेतला छेतात.
 देशभक्तीपर गीते, शूरवीरांचे पोवाडे,
 संवाद हे मेळ्यांचे वैशिष्ट्य होते.
 १९२७ साली, ब्रिटिश सरकारने
 मेळ्यांवर बंदी घातली असतानादेखील

जांनी 'लोकमान्य मेठा' नवीन
काढला. सावरकर बंधू व लोकमान्य
मेळकांतून ते शाहीर बनले. खानदेशात
स्थलांगर कल्यादर जळगाव येथे
त्यांनी एक उल्कृष्ण व सुसज्ज असा
शाहीरी संच उभा केला. स्वतःच
रचलेले पोवाडे, नवनव्या चालीनी
नटवन. सजदवन सख्त्या आवाजान

सादर करून ते रसिकांची मने आकर्षित करू लागले. त्याचवेळी प्रथमात कवी आणि शाहीर दुर्गप्रसाद तिवारी यांनी त्यांना उत्तेजन देऊन त्यांचा आनंद दिगुणित केला. याच पोवाडे गायनाला सूपच बहर येऊ लागला होता. मराठी शाहिरत एक नववैतन्य निर्माण होऊन अनेक सुविध शाहिरांनी डफ हाती घेतले. प्रल्हादरायांनी चालीवर संशोधन करून युन्या चालीबोरावर पोवाड्यातील मरसगानुरूप नव्या चाली रचून आपले पोवाडे अधिक आकर्षक व रंजक केले. प्रल्हादरायांनी कोणत्याही ऐतिहासिक विषयांवरील विपुल व अलंकारिक भाषेत पोवाड्यांची नेमिती केली. बाजीप्रभु देशपांडे, उरारबाजी, सिंहगड, झाशीची राणी हे यांचे पोवांडे फार गाजले होते. १९४५ मध्ये पुरीच्या अंकराचार्यांनी यांना 'कर्पिभूषण' ही गौरवपूर्ण पदवी उन सम्मानित केले. ओडियन आणि इंडिया या ग्रामोफोने कंपनीने यांच्या पोवाड्याच्या ध्वनिमुद्रिका ढल्या होत्या. १९४४ मध्ये 'रामगंगा पोवाडा' ही ध्वनिमुद्रिका लोकप्रिय झाली होती.

ह. वि. पाटसकर आदी -मान्यवरांनी
प्रल्हादरायांच्या कलेची दखल घेतली
होती. निर्वासनी व शिस्तप्रिय
सवयीयुक्ते ते दीर्घायुषी ठरले. कृतार्थ
व समाधानी जीवन जगून १९८०
साली जळगावी ते निवर्तले

अशा या गुणी शाहिराचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान लक्षात घेऊन जन्मशताब्दी वर्षात भाराद्वाजील सर्व शाहिरांचा भव्य

मेलावा, पोवाडे संवर्धन, संरक्षण इ.
विषयांवर परिसंचाद, तजांची चर्चा,
समग्र पोवाडे प्रकर्षण असे विविध
कार्यक्रम आयोजित केले आहेत.

